

# मुंबई विद्यापीठ



क्र. मासविक/आयसीडी /2021-22/77

## परिपत्रक (Break the Chain)

संदर्भ : 1) Government of Maharashtra, Dept. of Revenue and forest, Disaster Management, Relief and Rehabilitation, Management, Mantralaya, Mumbai- 400 032  
Order No, DMU/2020/CR.92/DisM-1, Dated 13<sup>th</sup> April, 2021.

2) विद्यापीठ परिपत्रक क्र.मासविक/आयसीडी/2021-22/23, दिनांक 1 एप्रिल, 2021.

विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे संचालक / विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, ज्ञानस्रोत केंद्र, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, विद्यापीठाच्या रत्नागिरी, ठाणे व कल्याण उपकेंद्रांचे समन्वयक/संचालक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, स्था. नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/कक्षांचे प्रमुख यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यात उद्भवलेल्या कोरोना (COVID-19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त संदर्भीय क्र. 2 येथील परिपत्रकान्वये दिनांक 1 एप्रिल, 2021 ते 15 एप्रिल, 2021 पर्यंत विद्यापीठातील वर्ग 1 व वर्ग 2 संवर्गातील अधिकारी यांना कार्यालयात 100 % व वर्ग 3 व 4 संवर्गातील कर्मचारी यांची कार्यालयात 50 % उपस्थिती राहिल असे कळविण्यात आले होते.

उपरोक्त संदर्भीय क्र.1 येथील शासन आदेशान्वये आपती व्यवस्थापन कायदा, 2005 व साथरोग कायदा, 1897 कलम (2) अन्वये संपूर्ण राज्यामध्ये कलम 144 अन्वये संचारबंदी तसेच कोवीड 19 विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी (Break the chain) सुधारीत निर्बंध दिनांक 14 एप्रिल, 2021 ते 1 मे, 2021 पर्यंत लागू करण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात येते की, दिनांक 15 एप्रिल, 2021 ते 1 मे, 2021 पर्यंत सर्व शिक्षकेतर अधिकारी/कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती 50% राहिल. या कालावधीत अधिकारी/कर्मचारी यांनी एक दिवस सोडून आळीपाळीने (Alternet days) कार्यालयात उपस्थित रहावे. तसेच सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागाचे दिनांक 15 एप्रिल, ते 1 मे, 2021 पर्यंतचे उपस्थिती विवरणपत्र कुलसचिवांना सादर करावे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत कार्यालयीन आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांस कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

सदर बाब सर्व संबंधीत कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.



(प्रा. बळीराम गायकवाड)

प्रभारी कुलसचिव

मुंबई - 400 032

दिनांक - 14 एप्रिल, 2021

(अ) प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित :

- 1) विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे संचालक / विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, ज्ञानस्रोत केंद्र, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, विद्यापीठाच्या रत्नागिरी व ठाणे उपकेंद्रांचे समन्वयक/संचालक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, स्था. नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसंचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/कक्षांचे प्रमुख
- 2) स्वीय सहायक : 1) कुलगुरु 2) प्र-कुलगुरु 3) कुलसचिव 4) वित्त व लेखा अधिकारी  
5) संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ

(ब) प्रत माहितीसाठी अग्रेषित :-

- 1) सचिव, उमासा.
- 2) सचिव, मुंबई विद्यापीठ ऑफिसर्स वेलफेअर असोशिएशन
- 3) सरचिटणीस, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ
- 4) सरचिटणीस, एज्युकेशनल एम्प्लॉईज वेलफेअर असोशिएशन